

ज्ञलधरपद्वीमवाप्य धूमः PRAB. 12, 16. घन° KIR. 3, 24. साधुपद्वीं सेव-
स्व BHART. 2, 70. अनुयाहि साधुपद्वीम् Spr. 1031. संसारं तव निस्ता-
रपद्वी न दवीयसी BHART. 1, 68. मोक्षं der Weg zur Erlösung DBŪRTAS.
85, 9. अर्थपद्वीं गम् den Weg des Nutzens gehen so v. a. seinen Vortheil
wahrnehmen BHĀG. P. 7, 7, 9. नासाभ्येति तिलप्रसूनपद्वीम् den Weg be-
treten so v. a. nachahmen, ähnlich sein GIT. 10, 14. नैवास्माकं नयनपद-
वीं श्रोत्रमार्गं गते वा Spr. 401. ब्रह्मदानं तु न (so ist zu lesen) च्छेत्र-
पद्वीमुपयास्यति VĀRĀHA-P. in Verz. d. Oxf. H. 58, b, 4. स्मरणपद्वीं (v.
l. स्मृतिविषयतां) ते ऽपि गमिताः so v. a. auch von denen ist nur die
Erinnerung zurückgeblieben, auch die leben nur in der Erinnerung d.
i. sind tot BHART. 3, 49. क्वास्यपद्वीं याति so v. a. wird zum Gegenstand
des Gelächters PANĀT. 252, 5. सर्वगुणानुवादपद्वीविद्योतनाचार्यकं DBŪ-
RTAS. 67, 2. पौवनपद्वीमात्रुः so v. a. in's Jünglingsalter getreten PANĀT.
87, 14. विवेकपद्वीं प्राप्य so v. a. nachgedacht habend KATHĀS. 33, 81.
वितर्कपद्वीं नैवं समीरुति so v. a. sich in Untersuchungen einlassen
PRAB. 116, 9. — b) Stellung, Amt: यापि ते पद्वीं दत्ता कृता रामेण सापि
ते R. 3, 27, 14. निज्ञां साचिव्यपद्वीं समासादयिष्यामि PANĀT. 13, 4. अमा-
त्पद्वीमाश्रित्य 26, 4. साचिव्यपद्वीसमन्वित 38, 10. सिंहस्यामात्यपद-
वीं प्रदत्ता 63, 22.

पद्वीय (पद् + वीय) n. das Aufsuchen nach der Spur: पृत्नेन वाचः
पद्वीयमायत्तामन्वविन्दन्पिषु प्रविष्टाम् RV. 10, 71, 3.

पद्वृत्ति (पद् + वृत्) f. der Hiatus zwischen zwei Wörtern im Satze
RV. PRĀT. 2, 9, 12, 4, 27. ÇĀNĪH. ÇR. 12, 13, 6. — Vgl. पञ्चाल°.

पदव्याख्यान (पद् + व्या°) n. Worterklärung gaṇa śṛṅṅyanādi zu P.
4, 3, 73.

पदशम् (von पद्) adv. Schritt vor Schritt, nach und nach, allmählich
R. GORR. 2, 87, 15.

पदश्रेणि (पद् + श्रेणि) f. eine Reihe von Fusstritten, Fussspuren: मा-
र्गार° KATHĀS. 33, 113.

पदश्रीर्व (2. पद् + श्रेणीवत्) n. die Füße und die Knie P. 5, 4, 77.
VOP. 6, 8. — Vgl. ऊर्वश्रीव u. ऊर्व.

पदसंज्ञिता (पद् + सं°) f. = पदपाठ Schol. zu VS. PRĀT. 2, 60, 4, 165.

पदसंघात m. = पदसंघात m. P. 3, 2, 49, VĀRT. 3, Sch. पदसंघात das
Zusammenrücken der (in der Saṁhitā durch Refrainartige Wörter
getrennten) Wörter Schol. zu VS. PRĀT. 4, 174.

पदसंघातु (पद् + सं°) n. N. einer Singweise LĀṬJ. 7, 9, 10.

पदसंधि (पद् + सं°) m. die euphonische Verbindung der Wörter R.
GORR. 1, 3, 60.

पदसमूह (पद् + सं°) m. 1) eine Reihe von Wörtern oder Versgliedern
Schol. zu GIT. 1, 3. — 2) = पदपाठ VS. PRĀT. 4, 174.

पदस्तेभ (पद् + स्तेभ) Titel eines Werkes Ind. St. 1, 470. अष्टेडः, चतु-
रिडः, द्विरिडः, षडिडः पदस्तेभः und पदस्तेभम् (!), प्राज्ञापत्याश्चत्वारः पद-
स्तेभाः Namen von SĀman Ind. St. 3, 204, b. 216, a. 220, b. 241, a. 225, b.

पदस्थ (पद् + स्थ) adj. 1) auf den Füßen stehend so v. a. zu Fusse
gehend: पदातयः R. GORR. 2, 101, 36. — 2) in Amt und Würden stehend
MBh. 5, 1899. R. 4, 18, 13. 6, 12, 7. अपदस्थ, पदे तिष्ठन् MBh. 1, 5793.

पदस्थान (पद् + स्थान) n. Fussspur HARIV. 1213.

पदस्थित (पद् + स्थित) adj. = पदस्थ 2. KATHĀS. 4, 119.

पदाङ्क (पद् + अङ्क) m. Fussspur; °हूत der Bote der Fussspur (Kṛ-
shṇa's) Titel eines Gedichts Z. d. d. m. G. 3, 300. vollständig abge-
druckt in HAR. Anth. 401—409.

पदाङ्गी (पद् + अङ्ग) f. eine best. Pflanze (s. कंसपदी) RĪGĀN. im ÇKDr.
पदाङ्गुष्ठ (पद् + अङ्गुष्ठ) m. die grosse Zehe MBh. 5, 3704. — Vgl.
पादाङ्गुष्ठ.

पदाङ्गि (2. पद् oder पद् + अङ्गि gehend von अङ्ग) UNĀDIS. 4, 131. P. 6,
3, 52 (vgl. VĀRT. 2). m. Fussgänger, Fussknecht AK. 2, 8, 3, 34. H. 498.
— Vgl. पदाति.

पदात् m. dass. H. Ç. 106. HALĪJ. 2, 295. ÇABDAR. im ÇKDr. पदातान्
MBh. 6, 4711. पदाताभ्याम् HARIV. 5914. ते साश्चर्यपदाताः (Anfang des
Çloka) R. 1, 55, 7 (56, 7 GORR.). इति पदातयोधाश्च (Anfang des Çloka)
2, 91, 58. An den beiden letzten Stellen verlangt das Versmaass die Form
पादात्, an den beiden ersten Stellen könnte eben so gut पादा° oder
auch पदातीन्, पदाति-याम् stehen. Aller Wahrscheinlichkeit nach eine
falsche Form.

पदाति (2. पद् oder पद् + अति gehend von अत्) UNĀDIS. 4, 131. P. 6,
3, 52 (vgl. VĀRT. 2). 1) adj. zu Fusse gehend, zu Fusse seiend; m. Fuss-
gänger, Fussknecht AK. 2, 8, 3, 34. H. 497. HALĪJ. 2, 295. स्वयं कृ रथेन
यातीः। उपाध्यायं पदातिं गमयति P. 3, 1, 60; Sch. ततस्ते दक्षिणं तीर-
मन्वगच्छन्पदातयः MBh. 4, 142. 5, 2460. R. 2, 33, 5. 3, 36, 1. RAGH. 12, 84,
13, 66. पञ्चाशद्विह्वैश्चैव षट्त्रिंशद् पदातिभिः MBh. 3, 3031. HARIV. 5093.
R. 1, 53, 4. SUÇR. 2, 79, 10. RAGH. 7, 34. RĪGĀ-TAR. 5, 424. Spr. 200, v. l.
VET. in LA. 28, 18. MADHUS. in Ind. St. 1, 21, 7 v. u. °ज्ञान MBh. 3, 2544.
— 2) m. N. pr. eines Sohnes des Gānamegaja MBh. 1, 3746.

पदातिक (von पदाति) m. Fussknecht H. 497. HALĪJ. 2, 295. ÇABDAR.
im ÇKDr. Am Ende eines adj. comp. (f. अति) पत्तिः पञ्चपदातिका AK.
2, 8, 2, 48. H. 748.

पदातिन् (wie eben) 1) adj. mit Fussknechten versehen: (सेनाम्) पदा-
तिनीं नागवतीं रथिनीमश्चन्द्रिनीम् MBh. 5, 5703. — 2) = पदाति adj.
zu Fusse gehend, zu Fusse seiend; m. Fussknecht: पदातिनी च यानार्हौ
R. 2, 40, 40. बीभत्सुं प्रत्यपयत् पदातिमवस्थितम् MBh. 14, 2224. 7,
7598. R. 6, 69, 48. निखर्वं च पदातिनाम् MBh. 4, 2360. कृयाश्चैव पदातिनश्च
DRAUP. 2, 12.

पदातीय m. = पदाति Fussknecht: सादी सादिनमासाद्य पदातीयः पदा-
तिनम् MBh. 7, 7598.

पदात्ययन्त (पदाति + अयन्त) m. der Oberbefehlshaber über das Fuss-
volk Schol. zu R. bei GORR. VII, S. 341.

पदादि (पद् + आदि) m. 1) der Anfang eines Versgliedes RV. PRĀT. 6,
7. LĀṬJ. 6, 10, 22. 12, 10. 7, 7, 23. — 2) der Anfang eines Wortes, Anlaut
VS. PRĀT. 1, 167. 3, 2. TAIRT. PRĀT. 2, 4. Schol. zu VS. PRĀT. 1, 90.

पदाद्यविद् HAR. 216 zur Erkl. von कृत्त्रगाएड ein schlechter Schüler.
Lässt sich in पदादि + अविद् der die Anfänge der Versglieder nicht
kennt oder in पदाद्य + विद् der bloss die Anfänge der Versglieder oder
Wörter kennt zerlegen.

पदाध्ययन (पद् + अ°) n. das Studium des Veda nach dem Pada-
pāṭha AV. PRĀT. 4, 107. Ind. St. 4, 280. fg.

पदानुग (पद् + अनुग) 1) adj. Jmd (gen.) auf dem Fusse folgend; m.